



Date: September 7, 2023

To,
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street,
Mumbai – 400 001
Scrip Code: 543434

To,
National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, C-1, Block G
Bandra Kurla Complex
Bandra (E), Mumbai – 400 051
Scrip Symbol: SUPRIYA

Dear Sir (s),

Sub: Newspaper Advertisement regarding the 15th Annual General Meeting of the Company to be held on Friday, September 29, 2023 through Video Conference (VC) / Other Audio-Visual Means (OAVM)

In terms of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copies of the advertisement relating to the 15th Annual General Meeting of the Company to be held on Friday, September 29, 2023 through Video Conference ('VC') / Other Audio-Visual Means ('OAVM') in the following newspapers:

- i. Financial Express (English Language)
- ii. Loksatta (Marathi Language)

Kindly take the above said information on your records.

Thanking you,

Yours faithfully,

For Supriya Lifescience Limited

Shweta Singh
Company Secretary & Compliance Officer
Membership No.: A44973

Corporate office : 207/208, Udyog Bhavan, Sonawala Road, Goregaon (East), Mumbai – 400 063. Maharashtra, India.
Tel: +91 22 40332727 / 66942507 Fax : +91 22 26860011 GSTIN: 27AALCS8686A1ZX
CIN: L51900MH2008PLC180452 E-mail: supriya@supriyalifescience.com Website: www.supriyalifescience.com

Factory : A-5/2, Lote Parshuram Industrial Area, M.I.D.C. Tal.– Khed, Dist. – Ratnagiri, Pin :415 722, Maharashtra, India.
Tel: +91 2356 272299 Fax: +91 2356 272178 E-mail: factory@supriyalifescience.com

ETHOS LIMITED

CIN : L52300HP2007PLC030800

Registered Office: Plot No. 3, Sector - III, Parwanoo, District Solan (Himachal Pradesh) 173 220
Corporate Office: S.C.O. 88-89, Sector 8C, Madhya Marg, Chandigarh 160 009 | Tel.: +91 172 2548223/24
Fax : +91 172 2548302, website: www.ethoswatches.com, email id: investor.communication@ethoswatches.com

NOTICE OF 16TH ANNUAL GENERAL MEETING

NOTICE IS HEREBY GIVEN THAT 16TH (Sixteenth) Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Friday, September 29, 2023, at 10:00 a.m. (IST) through Video Conferencing ("VC")/Other Audio Visual Means ("OAVM") to transact the business, as set forth in the Notice of the meeting dated September 5, 2023.

In terms of section 101 and 136 of the Companies Act, 2013 ("Act") read together with regulation 36(1)(a) of the Securities Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015 ("SEBI (LODR)"), and as informed with Public Notice published on September 5, 2023, the Notice of the AGM along with Annual Report 2022-23 was sent on September 6, 2022 only through electronic means to those Members whose email addresses are registered with the Company/Depository Participants/KFin Technologies Limited (formerly known as KFin Technologies Private Limited), the Registrar and Share Transfer Agents (hereinafter referred to as "RTA" or "KFin") of the Company. The Notice of 16TH AGM and Annual Report for the financial year 2022-23 will also be made available on the Company's website at www.ethoswatches.com and website of the Stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com.

In compliance with Section 108 of the Act, read with rules made thereunder, General Circulars no. 10/2022 and 11/2022 issued by the Ministry of Corporate Affairs, Regulation 44 of the SEBI (LODR) and in terms of SEBI circular no. SEBIHO/CFD/POD-2/P/CIR/2023/4 dated January 5, 2023, the Company has provided a facility to its members to exercise their votes electronically through the electronic voting (e-voting) facility provided by the KFin Technologies Limited (KFin). The details as required pursuant to the aforementioned Act and Rules are as under:-

- The Cut-off date to determine the eligibility to cast vote by electronic voting is Friday, September 22, 2023. The e-voting shall be open for 3 (three) days, commencing at 9:00 a.m. (IST) on Tuesday, September 26, 2023, and ending at 5.00 p.m. (IST) on Thursday, September 28, 2023 for all shareholders whether holding shares in physical form or in dematerialized form. E-voting shall not be allowed beyond the said date and time.
- Those members, who will be present in the AGM through VCOAVM facility and have not cast their vote on the resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-voting system during the AGM.
- Members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may participate in the AGM but shall not be entitled to cast their votes again.
- Members who have acquired shares after the dispatch of Notice of AGM and are holding shares as on cut-off date i.e., September 22, 2023, may obtain the user ID and Password by sending a request at evoting@kfintech.com. The e-voting module shall be disabled by KFin for voting thereafter.
- The Register of Members and Share Transfer Books of the Company would remain closed from Saturday, September 23, 2023 to Friday, September 29, 2023 (both days inclusive) pursuant to section 91 of the Act read with rules made thereunder and other applicable provisions, if any along with SEBI (LODR).
- CS Jaspreet Singh Dhawan, Practising Company Secretary (Membership No. FCS 9372 and Certificate of Practice no. 8545) has been appointed as the Scrutinizer to scrutinize the voting and remote e-voting process to be conducted in a fair and transparent manner.
- The results declared along with the Scrutinizer's Report shall be placed on the websites of Company's RTA at <https://evoting.kfintech.com> immediately after the declaration of the results by the Chairman & Managing Director or person authorized by him, not later than forty-eight hours after the conclusion of the AGM.

For detailed instructions pertaining to e-voting, members may please refer to the section "Notes" in the Notice of Annual General Meeting. In case, you have any queries or issues regarding e-voting, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting manual available at the Downloads section of <https://evoting.kfintech.com>. Members are requested to address all correspondences, including queries regarding attending the AGM through VCOAVM, dividend related matters (if any) or for any other matters, to the following:-

Particulars	KFin Technologies Limited	Ethos Limited
Address	Selenium, Tower B, Plot No- 31 and 32 Financial District, Nanakramguda, Serilingampally, Hyderabad, Rangareddy 500 032, Telangana	S.C.O. 88-89, Sector 8-C, Madhya Marg, Chandigarh - 160 009
Name & Designation	Mr. S.V. Raju, DGM Mr. Balaji Reddy, Senior Manager	Mr. Anil Kumar Company Secretary & Compliance Officer
Tel.	1-800-309-4001 (toll free)	0172-2548223/224
Email Id.	raju.sv@kfintech.com / balajireddy.s@kfintech.com evoting@kfintech.com	investor.communication@ethoswatches.com

For and on behalf of the Board of Directors of

Ethos Limited

Sd/-
Anil Kumar
Company Secretary

Date: September 7, 2023
Place: Chandigarh

SMS LIFESCENCES INDIA LIMITED

CIN: L74930TG2006PLC050223

Regd. office: Plot No.19-III, Road No.71, Jubilee Hills, Opp. Bharatiya Vidya Bhavan Public School, Hyderabad - 500096
Website: www.smslife.in | Email: cs@smslife.in

NOTICE OF THE 17TH ANNUAL GENERAL MEETING AND INFORMATION ON REMOTE E-VOTING AND OTHER INFORMATION

Notice is hereby given that the 17th Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Friday, the 29th September, 2023 at 2.00 p.m. through Video Conferencing ("VC"), pursuant to and in compliance with General Circular No. 10/2022 dated 28th December, 2022 issued by MCA and Circular no. SEBI/HO/CFD/POD-2/CIR/2023/4 dated 5th January, 2023 issued by SEBI (hereinafter referred to as the "Circulars") and all other applicable laws to transact the business as set out in the notice of AGM.

In accordance with the aforesaid circulars, the Annual Report of the Company for the year 2022-23 along with the notice of AGM and other reports / documents (AGM documents) are sent to the members on Thursday, 7th September, 2023 in electronic mode only, to those shareholders whose email addresses are registered with the RTA or Company or made available to the depositories. The AGM documents are available in the Company's website www.smslife.in, website of CDSSL www.evotingindia.com and on the website of the Stock Exchanges www.bseindia.com and www.nseindia.com.

[The requirement of sending physical copies of the AGM notice and Annual Report has been dispensed vide aforesaid Circulars]

Pursuant to Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2015 and Regulations 42 and 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is pleased to provide voting facility to members to cast their votes on all the resolutions set forth in the notice convening the 17th AGM. The members may cast their vote electronically through electronic voting system (remote voting) provided by CDSSL.

Instruction of e-voting:

Members will have an opportunity to cast their vote remotely on the business as set forth in the AGM notice. The manner of voting remotely for shareholders holding shares in Demat mode, physical mode and for the shareholders who have not registered their email addresses is provided in www.smslife.in/investors/Evoting%20procedure.pdf and also mentioned in AGM notice.

All members are further informed that:

- The ordinary and special business as set out in the notice of AGM may be transacted through voting by remote voting or voting system during the AGM.
- The remote voting period shall commence on Tuesday, 26th September, 2023 (9.00 am) and ends on Thursday, 28th September, 2023 (5.00 pm). The remote voting facility shall be disabled by CDSSL thereafter, once the vote on a resolution is casted by the member, it can't be changed subsequently.
- The cut-off date for determining the eligibility of members to vote by remote voting or at the AGM is Friday, 22nd September, 2023.
- Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and rules made thereunder and Regulation 42 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the book closure will commence on Saturday, 23rd September, 2023 and ends on Friday, 29th September, 2023 (both days inclusive)
- The facility of voting shall also be made available during the AGM, those members present at the AGM through VCOAVM who have not cast their vote by remote voting and are otherwise not debarred from doing so, shall be eligible to vote through the voting system during the AGM and the members who have cast their vote by remote voting prior to the AGM, may attend the AGM but will not be entitled to cast their vote again.
- Only those persons whose name is recorded in the Register of Members or in the register of beneficial owners maintained by depositories as on the cutoff date i.e., Friday, 22nd September, 2023 shall be entitled to avail the facility of remote voting as well as voting during the AGM and for determining the members who would be entitled for the payment of dividend, if declared at the ensuing AGM.
- Individual shareholders who acquire share(s) of the Company and become a member of the Company after emailing of the AGM notice and whose name appears in the Register of Members of the Company as on the aforesaid cut-off date can exercise their voting rights through remote e-voting by following the procedure mentioned in the AGM Notice.

Scrutinizer for AGM:

Company has appointed Mr. C. Sudhir Babu Practising Company Secretary, Proprietor, CSB Associates (csbassociates27@gmail.com) to act as the Scrutinizer for conducting the remote e-voting process as well as the e-voting system on the date of the AGM, in a fair and transparent manner.

Contact details:

Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, Central Depository Services (India) Limited Email: helpdesk.evoting@cdslindia.com Phone: 022-23058542/43)	Mr. Trupti Ranjan Mohanty, Compliance officer SMS Lifescences India Limited Email: cs@smslife.in Phone: 040 - 66288888
--	---

Dividend details:

The Board of Directors of the Company have recommended a dividend of ₹1.50/- per equity share of face value of ₹10/- each for the year 2022-23. The dividend, if approved, by the Shareholders in the ensuing AGM will be paid within 30 days by way of credit to the respective Bank Accounts of the members from the date of approval by the Shareholders, subject to deduction of tax at source. The Shareholders who have not updated their Bank details will be sent physical warrants/instruments to their registered address, in order to avoid delay in receiving the dividend, shareholders are requested to update their bank details by writing to the Company (cs@smslife.in) and their respective Depository participants.

Shareholders may note that pursuant to the changes in the Income Tax Act, 1961 (as amended by Finance Act, 2020), dividend income will be taxable in the hands of the Shareholders and the Company is required to deduct tax at source (TDS) at the time of making the payment. (Ref - www.smslife.in/investors/Details%20of%20TDS%20on%20dividend.pdf). The requisite information is required to be furnished at cs@smslife.in before Monday, 25th September, 2023, in order to enable the Company to determine and deduct appropriate TDS.

Mandatory registration / updating of KYC details:

In compliance with the SEBI circular dated 3rd November, 2021, the Company has sent individual letters to all the Members holding shares in physical form on 1st June, 2022 and 22nd February, 2023 for furnishing their PAN, KYC details and Nomination forms in form ISR-1. Folios which are not KYC Compliant on or after 1st October, 2023, shall be frozen and members shall be eligible for receipt of dividend through electronic mode with effect from 1st April, 2024.

Place : Hyderabad
Date : 07.09.2023

For SMS Lifescences India Limited
Trupti Ranjan Mohanty
Company Secretary

THE STATE TRADING CORPORATION OF INDIA LIMITED
(A Govt. of India Enterprise)
(CIN: L74899DL1956G01002674)
Regd. Office - Jawahar Vaprar Bhawan, 1 Tolstoy Marg, New Delhi-110001

Tender No. STC/CO/BLD-E/F/01155/2023/D-4040/1 Date:06.09.2023

NOTICE INVITING TENDER

TENDER FOR ENGAGEMENT OF PMC FOR CAPITAL & REVENUE WORKS IN STC BUILDING, JAWAHAR VYAPAR BHAWAN, NEW DELHI
GeM Bid No. GEM/2023/B/3921385

Bids are invited from Central/State Government Agencies for appointment as Project Management Consultant (PMC) for various Capital and revenue works at New Delhi @ estimated cost of Rs. 12 Cr. For Details visit websites: www.stclimited.co.in or www.gem.gov.in. Any Corrigendum will be uploaded on the above websites only. Last date for submission of bids is 28.09.2023(1400 hours IST).

We, (1) TULIKA TRILOK AGARWAL, (2) NIRMAL TRILOKCHAND AGARWAL, (3) PRASHANT VEDPRAKASH AGARWAL jointly hold 800 shares in Folio No. UB952393 bearing Share Certificate No. 102326; Distinctive Numbers from 753941-754740 and jointly hold 100 shares in Folio No. UB952393 bearing Share Certificate No. 120231; Distinctive Numbers from 216061159-216061258 of UNITED BREWERIES LIMITED having its Registered Office at "UB TOWER", UB City, 8/2, Vittal Mallya Road, Bangalore-560 001. That, in the above mentioned Certificates, our name is registered and mentioned as 1. TULIKA TRILOK CHAND, 2. NIRMAL TRILOK CHAND and 3. PRASHANT TRILOK CHAND and in our PAN Card and DP CML the name is mentioned as 1) TULIKA TRILOK AGARWAL, 2) NIRMAL TRILOK CHAND AGARWAL AND 3) PRASHANT VEDPRAKASH AGARWAL which are One and the Same Only.

We have applied to the company and its RTA for issue of duplicate for 100 shares and for issue of letter of confirmation in names as per PAN and DP CML for facilitating demat of the said shares. Place: Ahmedabad Date : 07.09.2023

ZENLABS ETHICA LIMITED

Regd. Office: Plot No. 194-195, 3rd floor, Industrial area, Phase II, Ram Darbar, Chandigarh - 160002.
Tel: 0172-4651105, Email: queries@zenlabsethica.com
CIN: L74900CH1993PLC033112 | Website: www.zenlabsethica.com

NOTICE OF 30TH ANNUAL GENERAL MEETING, AND E-VOTING INFORMATION

NOTICE IS HEREBY GIVEN THAT:

- The 30th (Thirty) Annual General Meeting (AGM) of Zenlabs Ethica Ltd will be held on Saturday, the 30th day of September, 2023 at 11:30 a.m. IST at the registered office of the Company situated at Plot No. 194-195, 3rd Floor, Industrial Area, Phase II, Ram Darbar, Chandigarh - 160002, to transact the business, as set out in the Notice of AGM.
- The Company has sent the Notice of the AGM along with the Annual Report for the financial year 2022-23 on Wednesday, 06th September, 2023 only through electronic mode to those members whose e-mail addresses are registered with the Company's Registrar and Share Transfer Agent, Bigshare Services India Private Limited ("RTA") Depositories.
- The Notice of 30th AGM along with the Annual Report for the financial year 2022-23 are also available on the website of the Company at <https://www.zenlabsethica.com> and on the website of the stock exchange i.e., BSE Limited at www.bseindia.com
- Pursuant to Section 108 of the Companies Act, 2013 and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules 2014, as amended from time to time and 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015 MCA Circulars, the Company is providing remote e-voting facility and e-voting facility at AGM, through electronic voting system of Central Depository Services (India) Limited (CDSL). The voting rights of the members shall be in proportion to their shares of the paid-up equity share capital of the Company as on cut-off date i.e., 23rd September, 2023.
- The E-voting facility is being provided to the members whose names appear in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on cut-off date i.e., Saturday, the 23rd Day of the September, 2023 to exercise their right to vote by using e-voting facility at the AGM on any or all of the business specified in the Notice of the AGM.
- Date and time of Commencement and conclusion of Remote E-voting:
Commencement : 26th September, 2023 (09.00 AM)
Conclusion : 29th September, 2023 (05.00 PM)
- The Remote E-voting module shall be disabled for voting after 05.00 PM on Friday, 29th September, 2023, once the vote on a resolution is cast by the member, he/she shall not be allowed to change it subsequently.
- Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM, may attend the AGM, but are not eligible to cast their vote again, Members who have not cast their vote through remote e-voting and are present at the AGM shall be eligible to cast their vote. In case of Voting by both the modes, vote casted through remote e-voting will be considered final.
- Any person who becomes member of the Company after dispatch of Notice of the meeting and holding shares as on the cut-off date i.e. September 23, 2023 may follow the same instructions as mentioned in the notice of AGM for remote e-voting. If the member is already registered with CDSL for remote e-voting, he can use his existing User ID and password for casting vote through remote e-voting.
- In case of any queries relating to voting by electronic means, members may refer the Frequently Asked Questions ("FAQ") and e-voting manual available at download section of www.evotingindia.com or may write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call at 1800 22 55 33. Any queries/grievance relating to remote e-voting, shall be addressed to the Company's Registrar and Share Transfer Agent, Bigshare Services Pvt. Ltd., Bharat Tin Works Building, 1st Floor Opp. Vasant Oasis, Next to Keys Hotel Makwana Road, Andheri East, Mumbai 400059. Tel No. 022-62638200 Extn.-206, Fax 022-62638299. E-mail: investor@bigshareonline.com or rajesh@bigshareonline.com

Date: 07.09.2023
Place: Chandigarh

For ZENLABS ETHICA LIMITED
Sd/-
Akshay Saxena
Company Secretary & Compliance Officer

SUPRIYA LIFESCENCE LIMITED

CIN: L51900MH2008PLC180452

Regd Off: 207/208, Udyog Bhavan, Sonawala Road, Goregaon (East), Mumbai - 400063,
Tel: + 91 22 4033 2727, Email: cs@supriyalifescence.com Website: www.supriyalifescence.com

NOTICE FOR THE 15TH ANNUAL GENERAL MEETING OF THE COMPANY

The 15th Annual General Meeting ("AGM") of the Supriya Lifescence Limited ("Company") will be held on Friday, September 29, 2023 at 03.00 p.m. through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") facility provided by the National Securities Depository Limited ("NSDL") to transact the business as set out in the notice convening the said AGM.

In view of the continuing COVID-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs ("MCA") has vide its circular dated May 05, 2020 read with circulars dated April 08, 2020 and April 13, 2020, January 13, 2021 and May 05, 2022, December 28, 2022 (collectively referred to as "MCA Circulars") and SEBI Circular dated May 12, 2020, January 15, 2021, May 13, 2022 and January 5, 2023 permitted the holding of the AGM through VC / OAVM, without the physical presence of the Members at a common venue. In compliance with these MCA Circulars and the relevant provisions of the Companies Act, 2013 and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 the AGM of the Company will be held through VC / OAVM. The registered office of the Company shall be deemed to be the venue for the AGM.

The Notice of the 15th AGM along with the Annual Report for FY 2022-23 has been sent only through electronic mode on September 6, 2023 to those Members whose email addresses are registered with the Company/ Depositories unless any Member has requested for a physical copy of the same mentioning their names, DP ID and Client ID to the Company's email address at cs@supriyalifescence.com. The Notice of AGM and the Annual Report 2022-23 will also be available on the Company's website www.supriyalifescence.com, websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on the website of NSDL www.evotingindia.com.

In compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 ("the Act") read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ("Rules") as amended by the Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015 and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, the Company is pleased to provide the facility of remote e-voting to its Members in respect of the Business to be transacted at the AGM. Additionally, the Company is providing facility of voting through e-voting system during the AGM ("e-voting"). The facility of casting votes by a member using remote e-voting system as well voting on the date of the AGM will be provided by NSDL.

The members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also attend / participate in the AGM through VC / OAVM but shall not be entitled to cast their votes again. Those members, who shall be present in the AGM through VC / OAVM facility and had not cast their votes on the Resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through remote e-voting during the AGM ("e-voting").

Only those members, whose names are recorded in the Register of Members maintained by the Depositories as on the cut-off date i.e. Friday, September 22, 2023 only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting on the date of AGM ("e-voting").

All the members are informed that:

- The remote e-voting will commence on Tuesday, September 26, 2023 at 9.00 a.m. and will end on Thursday, September 28, 2023 at 5.00 p.m. The e-voting module shall be disabled for voting thereafter.
- The cut-off date (record date) for determining the eligibility of remote e-voting as well as e-voting at the AGM is Friday, September 22, 2023.
- Any person who have acquired shares of the Company and becomes a Member of the Company after the dispatch of the Annual Report and holding shares as on the cut-off date may approach NSDL for issuance of the User ID and Password by sending a request at evoting@nsdl.co.in. However, if the / she is already registered with NSDL for remote e-voting then he/she can use his/her existing User ID and Password for casting the vote.
- The facility of e-voting during the AGM ("e-voting") can be availed by Members who have not already cast their vote by remote e-voting.
- A Member can opt for only one mode of voting i.e. either through remote e-voting or e-voting system during the AGM ("e-voting"). If a Member casts votes by both modes, then voting done through remote e-voting shall prevail.
- The Company has appointed M/s. DSM & Associates, Practising Company Secretary to act as the Scrutinizer for conducting the remote e-voting process and e-voting during the AGM ("e-voting") in a fair and transparent manner.
- In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evotingindia.com or call on toll free no.: 1800 1020 990 and 1800 2244 30 or send a request to Ms. Pallavi Mhatre, Senior Manager at evoting@nsdl.co.in

The Board of Directors of the Company at its Meeting held on May 26, 2023 have recommended a final dividend of Rs. 0.60 /- per share on the face value of Rs. 2/- per equity share subject to the approval of the Shareholders at the AGM. The Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, September 16, 2023 to Friday, September 29, 2023 (both days inclusive) for the purpose of Dividend and AGM. The Company has fixed Friday, September 15, 2023 as the "Record Date" for determining entitlement of Members to final dividend for the financial year ended March 31, 2023, if approved at the AGM. Pursuant to the Finance Act, 2020, dividend income will be taxable in the hands of the Members w.e.f. April 1, 2020 and the Company is required to deduct TDS from the dividend paid to the Member at prescribed rates under the Income Tax Act, 1961 (the "IT Act").

Helpdesk for Individual Shareholders holding securities in demat mode for any technical issues related to login through Depository i.e. NSDL and CDSL.

Login type	Helpdesk details
Individual Shareholders holding securities in demat mode with NSDL	Members facing any technical issue in login can contact NSDL helpdesk by sending a request at evoting@nsdl.co.in or call at toll free no.: 1800 1020 990 and 1800 2244 30
Individual Shareholders holding securities in demat mode with CDSL	Members facing any technical issue in login can contact CDSL helpdesk by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com or contact at 022-23058738 or 022-23058542-43

The Notice of the 15th AGM, Annual Report for FY2022-23 and other relevant details are available on the Company's website at www.supriyalifescence.com websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on the website of NSDL www.evotingindia.com.

Members are requested to carefully read all the notes set out in the Notice of the 15th AGM and in particular, instruction of joining the AGM, manner for casting vote through remote e-voting/e-voting during the AGM.

By Order of Board of Directors
For Supriya Lifescence Limited
Sd/-
Shweta Singh
Company Secretary & Compliance Officer

Date: September 7, 2023
Place: Mumbai

FORM A PUBLIC ANNOUNCEMENT

(Under Regulation 6 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016)

FOR THE ATTENTION OF THE CREDITORS OF GOLI VADA PAV PRIVATE LIMITED

RELEVANT PARTICULARS	
1. Name of corporate debtor	GOLI VADA PAV PRIVATE LIMITED
2. Date of incorporation of corporate debtor	31.12.2003
3. Authority under which corporate debtor is incorporated / registered	RoC - Mumbai
4. Corporate Identity No. / Limited Liability Identification No. of corporate debtor	U15130MH2003PTC143785
5. Address of the registered office and principal office (if any) of corporate debtor	Shop No.4, Citilight CHS, Plot No.25, Sector-1, Koparkhane, Navi Mumbai, Thane - 400709.
6. Insolvency commencement date in respect of corporate debtor	Date of Order: 05.09.2023 Date of receipt of order: 05.09.2023 (through NCLT Website)
7. Estimated date of closure of insolvency resolution process	03.03.2024 (180 days from the date of order)
8. Name and registration number of the insolvency professional acting as interim resolution professional	Name: Mr. Vinod Radhakrishnan Nair Registration No.: IBI/IFA-001/IP-P01352/2018-19/12063
9. Address and e-mail of the interim resolution professional, as registered with the Board	Regd. Address: A-108, Om Raghana CHS, Sector-17, Vashi, Navi Mumbai - 400705. Regd. Email: vinod@ibarc.com
10. Address and e-mail to be used for correspondence with the interim resolution professional	Correspondence Address: A-108, Om Raghana CHS, Sector-17, Vashi, Navi Mumbai - 400705. Correspondence Email: CorpG2023@gmail.com
11. Last date for submission of claims	19.09.2023 (14 days from appointment of IRP)
12. Classes of creditors, if any, under clause (b) of sub-section (6A) of section 22, ascertained by the interim resolution professional	Not Applicable as per information available with IRP.
13. Names of Insolvency Professionals identified to act as Authorized Representative of creditors in a class (Three names for each class)	Not Applicable as per information available with IRP
14. (a) Relevant Forms and (b) Details of authorized representatives are available at:	Web Link: http://www.ibbi.gov.in/home/downloads Physical Address : Not Applicable

Notice is hereby given that the National Company Law Tribunal (NCLT), Mumbai Bench has ordered the commencement of a corporate insolvency resolution process against **GOLI VADA PAV PRIVATE LIMITED** by order dated 05.09.2023, copy made ready and communicated on 05.09.2023 through NCLT website.

The creditors of **GOLI VADA PAV PRIVATE LIMITED**, are hereby called upon to submit their claims with proof on or before 19.09.2023 to the Interim Resolution Professional at the address mentioned against entry No. 10.

The financial creditors shall submit their claims with proof by electronic means only. All other creditors may submit the claims with proof in person, by post or by electronic means. A financial creditors belonging to a class, as listed against the entry No. 12, shall indicate its choice of authorized representative from among the three insolvency professionals listed against entry No. 13 to act as authorized representative of the class in Form CA.

Submission of false or misleading proofs of claim shall attract penalties.

Date: 07/09/2023
Place: MUMBAI

Vinod Radhakrishnan Nair
Interim Resolution Professional
IBBI/IFA-001/IP-P01352/2018-19/12063

GlobalSpace Technologies Limited

CIN: L64201MH2018PLC112119

Registered Office: 605, 6th Floor, Rupa Software Building, Millennium Business Park
Hawke Hill, Thane, MH 400110 India | Tel: 022-48453009
Email Id: cs@globalspace.in | Website: www.globalspace.in/

NOTICE TO SHAREHOLDERS OF THE 13TH ANNUAL GENERAL MEETING


NOTICE IS HEREBY GIVEN THAT the Thirteenth (13th) Annual General Meeting ("AGM") of the Members of GLOBALSPACE TECHNOLOGIES LIMITED will be held through video conferencing/other audio-visual means on Friday, September 29, 2023 at 03:

‘फिनफ्लुएन्सर’ना सेबीची तंबी

अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा आदर, पण सीमारेषा न ओलांडण्याचा इशारा

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

आम्ही अभिव्यक्तिस्वातंत्र्याला महत्त्व देतो, परंतु ‘फिनफ्लुएन्सर’नी सीमारेषा ओलांडू नये, असा इशारा भांडवली बाजार नियंत्रक ‘सेबी’च्या अध्यक्ष माधवी वीरू बूच यांनी दिला. येथे आयोजित ‘ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२३’ मधील एका परिषदात बूच बोलत होत्या. त्या म्हणाल्या, आम्ही अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा आदर करतो. प्रामाणिकपणे होणारे जनजागरण व शिक्षणाचेही आम्हाला कौतुक आहे. परंतु, तुम्ही सीमारेषा ओलांडून लोकांना प्रलोभन दाखविले, जाळ्यात ओढले अथवा त्यांची फसवणूक केली तर त्याला आमचा विरोध असेल. तुम्ही इनफ्लुएन्सर असात आणि नियम पाळत नसात तर अशा लोकांशी आम्ही संबंध ठेवू इच्छित नाही. तुम्हाला सेबीने नियंत्रित संस्थांसोबत भागीदारी करावयाची असेल तर समाजमाध्यमांवर वित्तीय सल्ला देणाऱ्या व्यक्तींना फायनान्सियल



परवान्याविना व्यवसायाचे पेंव

अनेक ‘फिनफ्लुएन्सर’ फ्युचर अँड ऑप्शन व्यवहारातून रग्गड लाभ, भांडवली बाजारातील समभागांवर अनेक पटींनी परतवा मिळवून देण्याचा दावा करीत सल्ला देतात. त्यांच्याकडे गुंतवणूकविषयक सल्ला देण्याबाबत पात्रता तसेच कोणताही वेध परवानाही नसतो. अशा फिनफ्लुएन्सरना एक्स, यूट्यूब आणि इन्स्टाग्राम या समाजमाध्यमांवर पेंव फुटले आहे. काही शेअर दलाली पेढ्या आणि म्युच्युअल फंड कंपन्यांनी अशा फिनफ्लुएन्सरसोबत हातमिळवणी केल्याचेही समोर आले होते. त्यानंतर ‘सेबी’ने फिनफ्लुएन्सरला वेसण घालण्यास सुरुवात केली आहे.

इनफ्लुएन्सर म्हणजेच फिनफ्लुएन्सर असे म्हटले जाते. लोकांच्या वित्तीय निर्णयांवर प्रभाव टाकण्याची त्यांची क्षमता असते. यातून मग ते लोकांना भांडवली बाजारातील गुंतवणूक, पर्सनल फायनान्स, बँकिंग उत्पादने, विमा आणि बांधकाम क्षेत्रातील गुंतवणूक याबाबत सल्लेही देत असतात, ज्याबद्दल सेबीप्रमुखांनी घडय नाराजी व्यक्त केली आहे.

रुपयाची नीचांकी गटांगळी, ‘सेन्सेक्स’ची शतकी झेप

लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई : निर्देशांकात सर्वाधिक वजन राखणाऱ्या एचडीएफसी बँकेच्या समभागातील खरेदीने बुधवाराच्या सत्रात बहुतांश काळ नकारात्मक पातळीवर राहिलेला सेन्सेक्स शेवटच्या तासाभरात शतकभराचे वाढीसह बंद झाला. मात्र डॉलरच्या तुलनेत रुपयाने गंगी टाकत ८३.१४ ही ऐतिहासिक नीचांकी पातळी गाठली. चलनात सलग दोन सत्रांत ४३ पैशांहून अधिक घसरण झाली. दिवसअखेर सेन्सेक्स १००.२६ अंशांनी वधारून ६५,८८०.५२ पातळीवर बंद झाला. आशियाई बाजारातील मोठ्या प्रमाणावर मजबूत कलाने स्फुरण चढून दिवसभरात त्याने २९२.२३ अंशांची झेप घेत ६५,४८८.०३ या सत्रातील उच्चांकी पातळीला स्पर्श केला होता. तर दुसरीकडे निफ्टीने ३६.१५

नवीन नीचांकी

जागतिक पातळीवर खनिज तेलाच्या किमतीतील वाढ आणि मजबूत अमेरिकी चलनामुळे रुपयाचा तोल गेला. अमेरिकी डॉलर सहा महिन्यांतील सर्वोच्च पातळीवर पोहोचला. शिवाय, खनिज तेलाच्या किमती पिपामागे ९० डॉलरवर पोहोचल्या आहेत. परकीय चलन बाजारात, डॉलरच्या तुलनेत रुपयाने ८३.०८ अशा कमकुवत पातळीवरून व्यवहाराला सुरुवात केली. सत्रात त्याने ८३.०२ ही उच्चांकी तर ८३.९८ ही ऐतिहासिक नीचांकी पातळी गाठली. दिवसअखेर डॉलरच्या तुलनेत रुपया ८३.९४ या नीचांकी पातळीवर स्थिरावला, मागील बंदच्या तुलनेत त्यात ९० पैशांची घसरण झाली. यूपीए रुपयाने २१ ऑगस्ट रोजी ८३.९३ ही नीचांकी पातळी गाठली होती. मंगळवारी डॉलरच्या तुलनेत रुपया ३३ पैशांनी घसरून ८३.०४ पातळीवर बंद झाला होता.

अंशांची भर घातली आणि तो १९,६९९.०५ पातळीवर विसावला. सेन्सेक्समध्ये भारती एअरटेल, एचडीएफसी बँक, टायटन, आयटीसी, अल्ट्राटेक सिमेंट, सन फार्मा, बजाज फिनसेव्ह, बजाज फायनान्स, हिंदुस्तान युनिलिव्हर

‘फिनटेक’नी स्वयं-नियमन संस्थेसाठी पुढाकार घ्यावा : दास

लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई : तंत्रज्ञानाधारित वित्तीय सेवा क्षेत्रातील कंपन्या अर्थात ‘फिनटेक’नी या उद्योगाची सुयोग्य वाढ होण्यासाठी स्वयं-नियामक संस्था (एसआरओ) लवकरात लवकर स्थापन करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी बुधवारी सूचित केले. येथे आयोजित ‘ग्लोबल फिनटेक फेस्ट’मधील एका सत्रात गव्हर्नर दास म्हणाले की, उद्योगातील उचित पद्धती, खासगीपण आणि विवादा संरक्षण नियमावली यासाठी अंगीकार करावा. यासाठी त्यांनी कायद्याचे पालन करीत रचना करावी. या कंपनीच्या पद्धतीने विक्री, नैतिक व्यवसाय पद्धतीचे प्रोत्साहन आणि किमती संबंधातने पारदर्शकता या मुद्द्यांवर नवीन



मानकांना निश्चित करू शकतात. कोणत्याही कंपनीसाठी सातत्यपूर्ण आणि दीर्घकालीन यश मिळविण्यासाठी उचित व्यवहार, सु-प्रशासन हे महत्त्वाचे आहे. विशेषतः फिनटेकसाठी हे अत्यावश्यक आहे. फिनटेक क्षेत्रात महसूल २०३० पर्यंत २०० अबज अमेरिकी डॉलरपर्यंत जाईल असा अंदाज आहे, असे दास यांनी नमूद केले.

वाणिज्य वाहने १०-१२ टक्क्यांनी महागण्याची शक्यता

‘इक्रा’चा अंदाज

पीटीआय, नवी दिल्ली

वाणिज्य वापराच्या वाहनांसाठी नियामकांकडून अनेक नवीन नियम प्रस्तावित केले गेल्यामुळे त्यांच्या किमतीत १० ते १२ टक्के वाढ होईल, असा अंदाज पतमानांकन संस्था ‘इक्रा’ने सोमवारी वर्तविला. भारताच्या वाणिज्य वाहन उद्योगाबाबतचा ‘इक्रा’ने प्रसृत केलेल्या अहवालात म्हटले आहे की, देशांतर्गत वाहन उद्योगात सध्या मोठे स्थित्यंतर घडत आहे. सरकारकडून वाहनांचे प्रदूषण कमी करणे, सुरक्षा व्यवस्था वाढविणे आणि इतर नियमांची अंमलबजावणी

करण्यात येत आहे. या नवीन नियमांमुळे आपण इतर प्रमुख वाहन उत्पादक देशांशी बरोबरी करण्यात आपण यशस्वी होऊ. भारतीय वाहन उद्योगात प्रामुख्याने वाणिज्य वाहनांवर भर देण्यात आला आहे. कारण देशात वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणात या वाहनांचाच वाटा सर्वाधिक आहे. चालकाला आरामदायी वाटेल आणि रस्ते सुरक्षिततेला महत्त्व देणाऱ्या नियमांनुसार वाहनांच्या उत्पादन प्रक्रियेत सुधार करावे लागणार आहेत. त्यातून वाहन चालविण्याचा दर्जा सुधारून रस्ते सुरक्षितही वाढ होईल. मागील काळात अनेक नवीन नियम वाहनांना लागू करण्यात आले आहेत.

यूपीआय व्यवहार दिवसाला दोन अब्जावर जातील

‘एनपीसीआय’चे प्रमुख दिलीप आसबे यांचा दावा

लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई : भारताची दरमहा १०० अबज युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय) व्यवहारांचा टप्पा गाठण्याची क्षमता आहे. देशात २०३० पर्यंत दिवसाला २ अबज व्यवहार होऊ लागतील, असा दावा नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष दिलीप आसबे यांनी मंगळवारी येथे केला. यूपीआयची सुरुवात २०१६ मध्ये झाली होती. आतापर्यंत यूपीआय व्यवहार वाढत पहाताने वाढून दरमहा १० अब्जांवर पोहोचले आहेत. या पार्श्वभूमीवर ‘ग्लोबल फिनटेक

नावीन्यापूर्ण उत्पादनांचे अनावरण
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) ग्लोबल फिनटेक फेस्टच्या मंचावरून बुधवारी विविध नावीन्यपूर्ण उत्पादनांचे अनावरण करण्यात आले. ज्या माध्यमातून युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस अर्थात यूपीआय दरमहा १०० अबज व्यवहारांचे उद्दिष्ट साध्य करेल. या उत्पादनांमध्ये यूपीआय क्रेडिट लाइन, संभाषणात्मक देयक पर्याय ‘हॅलो यूपीआय’, बिलपे कनेक्ट, यूपीआय टॅप आणि पे आणि यूपीआय लाइट एक्स यांचा समावेश आहे. मुंबईत आयोजित ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास आणि फ्युचर्सिडचे सह-संस्थापक आणि बिगर-कार्यकारी अध्यक्ष नंदन नीलेकणी आणि ‘एनपीसीआय’चे अध्यक्ष विश्वमोहन महापात्रा यांच्या उपस्थितीत या नवयोजनांची घोषणा करण्यात आली. विचार केल्यास ती दहा पटीने वाढवण्याची क्षमता आहे. दरमहा १०० अबज यूपीआय व्यवहारांचा टप्पा नेमाक कधी गाठला जाईल, हे आसबे यांनी स्पष्ट केले नाही.

‘सॅमसन’कडून रोजगाराचा प्रकल्पाचा विस्तार

माणिकचंद ऑक्सिरिच नव्या रूपात

पुणे : बाटलीबंद पाण्याच्या क्षेत्रातील आघाडीची नाममुद्रा माणिकचंद ऑक्सिरिचने उत्पादनांना नव्या रूपात सादर केले आहे. निळ्या रंगाचे वेष्टन असलेल्या कंपनीच्या पाण्याची बाटली आता लाल आणि पांढऱ्या रंगातील वेष्टनांत अधिक आकर्षक रूपात ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. नव्या बदलांमुळे ऑक्सिरिचची नक्कल करीत पाण्याची बाटली विकणाऱ्या आणि ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांना आळा बसणार आहे. ग्राहकांना २००२ पासून गुणवत्ता आणि ऑक्सिजनयुक्त पाण्याचा पुरवठा करणाऱ्या या कंपनीच्या बाटलीचे वेष्टन आघोषी निळ्या रंगाचे होते. मात्र माणिकचंद ऑक्सिरिच कंपनीशी नामसाध्यर्म आणि हुबेहुब



ऑक्सिरिचच्या नव्या रूपातील बाटलीसह आरएमडी फाउंडेशनच्या अध्यक्ष ज्योती धारीवाल-बालन

नक्कल करणारे वेष्टन लावून बनावट बाटल्या विक्रीसाठी आणल्या जात होत्या. म्हणून कंपनीने सावधगिरीचे पाऊल म्हणून ऑक्सिरिच नव्या रूपात बाजारात आणले आहे.

PUBLIC NOTICE
We, Chitalia Builders came across the Public Notice dated 05th September 2023 issued by the Nishita CHS Ltd., M. G. Road, Dahanukuravli, Kandivli West, Mumbai 400 067 situated on plot bearing CTS No. 888, 889 and 890 of Village: Kandivli, Taluka: Borivli. In reply to the said Notice, we hereby warn the public at large as under:
Please take note that the said Society has already executed an agreement for grant of development rights in respect of their Society's property in favour of us vide Memorandum of Understanding executed in year 2019. We have complied with the obligations under the said MOU and we shall further act upon the said MOU. We therefore hereby invite attention of the public at large to the fact that we have claim in development rights in the Society's property. Therefore, the public at large are informed and called upon not to enter into any transaction with the said Society in respect of the Development of the Society's property.
M/S. CHITALIA BUILDERS
8, Borivali Shopping Center, Chindavankar Road, Borivali West, Mumbai 400 092

NATIONAL HEALTH MISSION
State Health Society Maharashtra
Arogya Bhavan, St. George's Hospital Compound, P.D Mello Road, Mumbai-400001
The State Health Society Maharashtra (SHSM) invites Proposal for special audit of ECRP- I, II & Covid – 19 Vaccination for the period 2020-21 to 2022-23 from Chartered Accountants firms empanelled with C & AG and eligible for conducting audit of major PSUs for the financial year 2022-23.
The detailed Request for Proposal (RFP) comprising Background, Terms of Reference (ToR) and Guidelines for submitting the proposal can be either downloaded from the website www.nrh.maharashtra.gov.in and www.arogya.maharashtra.gov.in or this can be collected from the O/o. SHSM between 11.00 am to 5.00 pm on working days.
Important Dates:-
i. Last date for collection of RFP from Office of SHS:- **21/09/2023 up to 1.00 p.m.**
ii. Date for pre-bid conference:- **13/09/2023 at 3.00 p.m.**
iii. Last date for submission of Proposal to SHS:- **21/09/2023 up to 2.00 p.m.**
iv. Date of opening of Technical Bid:- **21/09/2023 at 4.30 p.m.**
Venue for Pre-bid Conference: Pre-bid Conference would be held at the O/o. State Health Society Maharashtra, 308, 3rd Floor, Arogya Bhavan, St. Georges Hospital Compound, Near CSMT Station, Mumbai – 400001. (Phone No:- 02222717500)
Sd/-
Commissioner, Health Services & Mission Director, NHM, Maharashtra

सुप्रिया लाईफसायन्स लिमिटेड
CIN: L51900MH2008PLC180452
नोंदणीकृत कार्यालय: २०७/२०८, उच्चोग भवन, सोनावला रोड, मोरेगाव (पूर्व), मुंबई - ४०००६३.
दूरध्वनी: +९१ २२ ४०३३ २०२७, ईमेल: cs@supriyalifeinsurance.com, संकेतस्थळ: www.supriyalifeinsurance.com
कंपनीच्या १५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना
सुप्रिया लाईफसायन्स लिमिटेडची (“कंपनी”) १५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (“एजीएम”) शुक्रवार, २९ सप्टेंबर, २०२३ रोजी दु. ०३.०० वाजता, सदर सूत्रने आमंत्रण देणाऱ्या सूत्रनेमध्ये नमूद कामकाज निष्पादनासाठी नोंदाल सिव्हीरिटीज डीपॉजिटर लिमिटेड (“एन्एसडीएल”) द्वारे पुरविण्यात येणाऱ्या व्हिडीओ कॉन्फरेन्सिंग (“व्हीसी”) /अथ व ऑडियो व्हॉयसअल साधनांद्वारे (“ओएफ्हीएम”) संघन होईल.
कोहीसह - १९ उदयव निरेतर सुरू असल्याच्या दृष्टीकोनातून, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाद्वारे (“एनएसटी”) त्यांच्या ०८ एप्रिल, २०२०, आणि १३ एप्रिल, २०२०, १३ जानेवारी, २०२१ आणि ०५ मे, २०२२ दिनांकित परिपत्रकांसह वाढित ०५ मे, २०२० दिनांकित परिपत्रक (एकत्रितरिप्या “एनएसटी परिपत्रक”) म्हणून संबोधित) आणि १२ मे, २०२०, १५ जानेवारी, २०२२, १३ मे, २०२२ आणि ५ जानेवारी, २०२३ दिनांकित वेळी परिपत्रकांमध्ये सामाईक स्थळावर समसदांच्या प्रत्यक्ष उपस्थिती किना व्हीसी / ओएफ्हीएमद्वारे एजीएम आयोजनाची परवानगी देण्यात आली आहे. सदर एनएसटी परिपत्रक आणि कंपनी कायदा, २०१३ आणि सेबी (सुविबध्दता बंधन आणि प्रकटन आदेशावका) विनियम, २०१५ च्या तरतुदींच्या अनुपालनामध्ये कंपनीची एजीएम व्हीसी / ओएफ्हीएम मार्फत आयोजित करण्यात येईल. कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय एजीएम करता स्थळ समजण्यात येईल.
वित्तीय वर्ष २०२२-२३ वार्षिक अहवालासोबत १५ व्या एजीएमची सूचना, कंपनीच्या ईमेल पत्ता cs@supriyalifeinsurance.com वर त्यांचे नाव, डीपी आयडी वार्षिक आयडी नमूद करून कोणत्याही समासदांचे ल्याच्या भौतिक प्रतिसाठी विनंती केली असल्या खेरील, ज्यांचे ईमेल वर कंपनी/डीपॉजिटरकडे नोंदणी केले आहेत त्या समासदांना ६ सप्टेंबर, २०२३ रोजी केवळ इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे पाठविण्यात आली आहे. एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवाल २०२२-२३ कंपनीच्या संकेतस्थळ www.supriyalifeinsurance.com वर एन्सईएसटीएम संकेतस्थळ अर्थात बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडियाच्या अनुक्रमे www.bseindia.com आणि www.nseindia.com आणि एनएसडीएलचे संकेतस्थळ <https://www.evoting.nsdsl.com> वर सुध्दा उपलब्ध आहेत.
कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) सुधारित अधिनियम, २०१४ द्वारे सुधारित कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) अधिनियम, २०१४ (“अधिनियम”) च्या नियम २० संव्यावित कंपनी कायदा, २०१३ (“कायदा”) च्या अनुच्छेद १०८ आणि सेबी (सुविबध्दता बंधन आणि प्रकटन आदेशावका) विनियम, २०१५ च्या नियम २० संव्यावित कंपनी कायदा, २०१३ च्या अनुपालनामध्ये, एजीएममध्ये निष्पादित करण्यात येणाऱ्या कामकाजाच्या संव्यामध्ये कंपन्याकडून समासदांना रिमोट ई-व्होटिंग सुविधा पुरविण्यात येईल. या अतिरिक्त, कंपनीद्वारे एजीएम दरम्यान ई-व्होटिंग प्रणालीद्वारे (“ई-व्होटिंग”) मतदानाची सुविधा पुरविण्यात येईल. एजीएमच्या तारखेला रिमोट ई-व्होटिंग प्रणालीचा वापर करून समासदांना मत देण्याची सुविधा एनएसडीएलद्वारे प्रदान केली जाईल.
ज्या सदस्यांनी एजीएमपूर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिले आहे ते व्हीसी/ओएफ्हीएमद्वारे एजीएममध्ये उपस्थित राहू शकतात / सहभागी होऊ शकतात परंतु त्यांना त्यांचे मत पुन्हा देण्याचा अधिकार अस्वाप्न नाही. जे सदस्य व्हीसी/ओएफ्हीएम सुविधेद्वारे एजीएममध्ये उपस्थित राहतील ते अर्थात व्हीसी/ओएफ्हीएमद्वारे उघड्यावर मत दिले नाही आणि अन्यथा त्यांना असे करण्याचासून प्रतिबंधित केले जाणार नाही, तेच एजीएम दरम्यान रिमोट ई-व्होटिंगद्वारे (“ई-मतदान”) मतदान करण्यास पात्र असतील.
कट-ऑफ दिनांक अर्थात शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०२३ रोजी डीपॉजिटरद्वारे परिष्कृत समासदांच्या रजिस्टरमध्ये ज्यांचे नाव अभिलेखित असेल, केवळ तेच रिमोट ई-व्होटिंग तसेच एजीएमच्या तारखेला मतदानाची सुविधा (“ई-व्होटिंग”) प्राप्त करण्यासाठी पात्र असतील.
सर्व समासदांना कळविण्यात येते की:
(१) रिमोट ई-व्होटिंग सुविधा मंगळवार, २६ सप्टेंबर, २०२३ रोजी स. ९.०० वाजता सुरू होईल आणि गुळुवार, २८ सप्टेंबर, २०२३ साय. ५.०० वा. समाप्त होईल. त्यानंतर ई-व्होटिंग मॉड्यूल निष्क्रिय करण्यात येईल.
(२) रिमोट ई-व्होटिंग तसेच एजीएममध्ये ई-व्होटिंगसाठीची पात्रता निश्चित करण्यासाठी कट-ऑफ दिनांक (रेकोर्ड दिनांक) शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०२३ ही तारीख निश्चित करण्यात आली आहे.
(३) कोणत्याही व्यक्तीने कंपनीचे शेअर्स संग्रहित केले आहेत आणि वार्षिक अहवाल पाठविण्यानंतर कंपनीची समासद झाली आहे आणि कट-ऑफ तारखेला शेअर्स धारण करित असेल तर ती यूजर आयडी आणि पासवर्ड विरधसाठी evoting@nsdl.com येथे विनंती पाठवून एनएसडीएलला संपर्क करू शकते. तथापी, जर तो / ती रिमोट ई-व्होटिंगसाठी एनएसडीएलकडे अनोदर नोंदणीकृत असेल तर तो / ती मतदान करण्यासाठी त्याच्या / तीच्या विधमान यूजर आयडी आणि पासवर्डचा वापर करू शकते.
(४) ज्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे त्यांचे मतदान अनोदर केले नसेल ते समासद एजीएम दरम्यान ई-व्होटिंगची सुविधा प्राप्त करू शकतील (“ई-व्होटिंग”).
(५) समासद मतदानासाठी कोणत्याही एक पध्दतीचा पर्याय स्वीकारू शकतील अर्थात रिमोट ई-व्होटिंग किंवा एजीएम दरम्यान ई-व्होटिंगचा (“ई-व्होटिंग”), समासदाने जर दोन्ही पध्दतीने मतदान केले, तर रिमोट ई-व्होटिंगद्वारे केलेले मतदान बाह्य समजण्यात येईल.
(६) कंपनीद्वारे मेसर्स डीएसएम अँड असोसिएट्स, प्रॅक्टिसींग कंपनी सेक्रेटरी, यांची निष्पक्ष आणि पारदर्शक पध्दतीने रिमोट ई-व्होटिंग आणि एजीएम दरम्यान ई-व्होटिंग संचलनासाठी निरीक्षक म्हणून कार्य करणाऱ्यासाठी नियुक्ती केली आहे.
(७) कोणत्याही विचारांना असल्यास www.evoting.nsdsl.com च्या डाऊनलोड सेक्शनमध्ये उपलब्ध श्रेयधारकांसाठी क्रिक्वेटली आरक क्वेश्चन आणि श्रेय धारकांसाठी ई-व्होटिंग यूजर मॅन्युअल पहावे किंवा टोल मुक्त क्र. : १८०० १०२० ९९० आणि १८०० २२ ४४ ३० वर संपर्क करावा किंवा सुश्री पल्लवी म्हाजे, वरिष्ठ व्यवस्थापक यांना evoting@nsdl.com वर विनंती पाठवावी.
कंपनीच्या संचालक मंडळाने त्यांच्या २६ मे, २०२३ रोजी झालेल्या सभेमध्ये, एजीएममध्ये श्रेयधारकांच्या मंजूरीला अधीन राहून २ दर्शनी मूल्यांच्या प्रत्येक शेअरवर रु. ०.६०/- अंतिम लाभांशांची शिफारस केली आहे. कंपनीच्या समासदांचे रजिस्टर आणि शेअर हस्तांतरण पुस्तक शनिवार, १६ सप्टेंबर, २०२३ ते शुक्रवार, २९ सप्टेंबर, २०२३ पर्यंत (दोन्ही दिवस समाविष्ट) लाभांश आणि एजीएमच्या कारणासाठी बंद राहिल. कंपनीने, एजीएममध्ये मंजूरी मिळाल्यास, ३१ मार्च, २०२३ रोजी संपणाऱ्या वित्तीय वर्षाच्या अंतिम लाभांशकरिता समासदांचा हक्क निष्पक्षित करण्यासाठी “अभिलेखन दिनांक” म्हणून शुक्रवार, १५ सप्टेंबर, २०२३ ही तारखी निश्चित केली आहे. समासदांना प्राप्त होणारा लाभांश १ एप्रिल, २०२४ च्या प्रभावाने कटवणे असेल आणि प्राप्तीकर कायदा, १९६१ (“प्राप्तीकर कायदा”) अंतर्गत समासदांना विहित लागू करता येतील आलेल्या लाभांशांवर टीडीएस कंपात करणे कंपनीकडून आवश्यक आहे.
डीपॉजिटर अर्थात एनएसडीएल आणि सीडीएसएल मार्फत लांगिन संबंधीत कोणत्याही समस्याकरिता डीमॅट प्रारूपामध्ये प्रतिभूती धारण करणाऱ्या वैयक्तिक श्रेयधारकांसाठी हेल्पडेस्क.

महाअधिवक्ता यांचे कार्यालय,
पहिला मजला, खोली क्रमांक ५, जोड इमारत, उच्च न्यायालय, फोर्ट, मुंबई - ४०० ०३२. advocageneral.mah@gmail.com

निविदा सूचना
शासकीय वाहन क्रमांक-एमएच-०१-एएन-५०१ टोयोटा कोरोला अल्ट्रा १.८ (पेट्रोल) निव्वित करण्यात आलेले असून सदर वाहनाच्या विक्रीकरिता निविदा मागण्यात येत आहे. त्याबाबतची स्विकस्तर माहिती महाराष्ट्र शासन संकेतस्थळ <https://www.maharashtra.gov.in> वर पाहावी. सदर वाहन महाअधिवक्ता यांचे कार्यालय, म.रा. उच्च न्यायालय, मुंबई येथे कार्यालयीन वेळेत पाहण्यासाठी उपलब्ध आहे. निविदा सादर करण्याची अंतिम तारीख दि. १६.०९.२०२३ रोजी सायंकाळी ४.३० पर्यंत आहे.

नवी मुंबई महानगरपालिका
NCP NATIONAL CLEAN AIR PROGRAMME
०७ सप्टेंबर- निळ्या आकाशासाठी स्वच्छ हवेचा आंतरराष्ट्रीय दिवस

नवी मुंबई महानगरपालिका
शहर अभियंता विभाग
शुध्दिपत्रक व मुदतवाढ
नवी मुंबई महानगरपालिका हद्दीमध्ये इलेक्ट्रीक वाहनांकरीता सरकारी - खाजगी - भागीदारी (PPP model) या तत्वावर चार्ज पॉईंट ऑपरेटर (CPO) यांच्याद्वारे इलेक्ट्रीक वाहन चार्जिंग स्टेशन (EVCS) उभारणे, कार्यान्वित करणे व देखभाल दुरुस्ती करणे या कामासाठी फेरनिविदा सूचना क्र.नमुमपा/श.अ./B-2/189/2023-24 (Online no. 8768) अन्वये (<https://nmmc.tenders.in>) या संकेतस्थळावर Online निविदा मागविण्यात आली होती.
तथापी सदरच्या फेरनिविदेस दि.05/ 09/2023 ते दि.20/09/2023 या कालावधी पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे याची निविदाकारांनी नोंद घ्यावी. निविदेतील इतर अटी/शर्तीमध्ये कोणताही बदल नाही. तसेच कोणतीही निविदा स्विकारणे अथवा नाकारण्याचा अधिकार मा. आयुक्त यांनी राखून ठेवला आहे.
सहो/-
शहर अभियंता
नवी मुंबई महानगरपालिका
जाक्र-नमुमपा/जस/जाहिरात/659/2023

सहो/- (भू. मो. मेहेर) अधीक्षक, महाअधिवक्ता यांचे कार्यालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई. दिनांक : ०५.०९.२०२३

जनजागृती आवाहन

- प्रवास करताना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाचा वापर करावा.
- स्वतःचे वाहन खरेदी करताना व प्रवास करताना स्वच्छ इंधन (जसे- Electric , CNG इ.) वर चालणाऱ्या वाहनांना प्रोत्साहन द्यावे.
- आपल्या वाहनाची नियमितपणे Pollution Control Certificate (PUC) साठी तपासणी करावी.
- नवी मुंबई महानगरपालिकेकडून उपलब्ध करून दिलेल्या जन सायकल सहभाग प्रणाली (Public Bicycle Sharing System) चा वापर करावा.
- कचऱ्याचे योग्य वर्गीकरण करावे.
- कचरा अथवा झाडांचा पालापाचोळा जाळू नये.
- बांधकामाचा राना-रोडा इतरत्र न टाकता नवी मुंबई महानगरपालिकेच्या जनकचरा व्यवस्थापन (सी अँड डी वेस्ट) प्रकल्पाने हस्तांतरित करावा.
- घर आणि हॉटेल-खाद्यगृहांमध्ये स्वच्छ इंधनाचा वापर करावा.
- खासगी आस्थापना अथवा कारखान्यांमध्ये स्वच्छ इंधनाचा वापर करून हवा प्रदूषण नियंत्रण व्यवस्था उभारवावी.
- जास्तीत जास्त वृक्षांची लागवड करावी.
- नुननीकरणयोग्य ऊर्जांचा वापर करावा.

हेल्पडेस्क तपशील

एनएसडीएलकडे डीमॅट प्रारूपामध्ये प्रतिभूती करणारे वैयक्तिक श्रेयधारक	लॉगइनमधील कोणत्याही तांत्रिक समस्येला तोंड देणाऱ्या समासदांनी evoting@nsdl.com येथे विनंती पाठवून हेल्पडेस्कला संपर्क करू शकतील किंवा टोल मुक्त क्र. १८०० १०२० ९९० आणि १८०० २२ ४४ ३० वर संपर्क करावा
सीडीएसएलकडे डीमॅट प्रारूपामध्ये प्रतिभूती धारण करणारे वैयक्तिक श्रेयधारक	लॉगइनमधील कोणत्याही तांत्रिक समस्येला तोंड देणाऱ्या समासदांनी helpdesk.evoting@csindia.com येथे विनंती पाठवून हेल्पडेस्कला संपर्क करू शकतील किंवा ०२२-२३०५८७३८ किंवा ०२२-२३०५८५१२-४३ वर संपर्क करावा

१५ व्या एजीएमची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२२-२३ चा वार्षिक अहवाल आणि अन्य संबंधीत तपशील कोणत्याही संकेतस्थळ www.supriyalifeinsurance.com वर एन्सईएसटीएम संकेतस्थळ अर्थात बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडियाच्या अनुक्रमे www.bseindia.com आणि www.nseindia.com आणि एनएसडीएलचे संकेतस्थळ <https://www.evoting.nsdsl.com> वर उपलब्ध आहेत.
समासदांनी कृपया १५ व्या एजीएमच्या सूत्रनेमध्ये नमूद सर्व सूचना आणि विशेषत्वाने एजीएम सहभागचे निर्देश, रिमोट ई-व्होटिंग / एजीएम दरम्यान ई-व्होटिंगद्वारे मतदानाची पध्दत काळजीपूर्वक वाचावी.
संचालक मंडळाच्या आदेशान्वये सुप्रिया लाईफसायन्स लिमिटेड करिता हस्ता/- श्वेता सिंग कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

दिनांक : ७ सप्टेंबर, २०२३
स्थळ : मुंबई